



# IKAB SECURITIES & INVESTMENT LTD.

Regd. Off.: Raja Bahadur Compound, Building No. 5, 2nd Floor, 43 Tamarind Lane, Fort, Mumbai 400 001.  
☎ 4046 3500 / 01 • Fax : 4046 3502 • E-mail : info@ikabsecurities.com  
CIN No. : L17100MH1991PLC059848 • Website : www.ikabsecurities.com

Date: 28.07.2020

The General Manager  
DCS - CRD  
BSE LIMITED  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Fort  
Mumbai – 400 001

**Scrip code: 514238**


Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, newspaper clipping regarding intimation of the Board Meeting to be held on 31.07.2020, published in Financial Express and Mumbai Lakshadeep on 28.07.2020 are attached.

Kindly take the same on record.

Thank you.

Yours truly,  
For Ikab Securities and Investment Limited

  
Anil Kumar Bagri  
Director





**Disinvestment / Sale of Equity Shares of National Stock Exchange of India Ltd. (NSEI) Invitation for Expression of Interest (EOI)**

IDBI Bank intends to sell 10,25,683 (Ten lakh twenty five thousand three hundred eighty three only) shares, representing 0.21% of the paid up Equity Share Capital in NSEI held by IDBI Bank. The Bid Document can be obtained from Strategic & Associate Investment Cell, IDBI Bank Ltd, 17th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005, Tel No. +91 22 66263508 / 3731 or through email at [saic.divest@idbi.co.in](mailto:saic.divest@idbi.co.in). The last date of submission of bid is on or before 15:30 Hrs (IST) of August 7, 2020 or as extended from time to time. Interested party may regularly visit Notices & Tenders section of [www.idbi.com](http://www.idbi.com) from time to time for further update, if any. Note: IDBI Bank reserves the right to withdraw from the process and to accept or reject any/all offer(s) at any stage of the process without assigning any reason(s) therefor.

**KANORIA CHEMICALS & INDUSTRIES LIMITED**

Registered Office : 'KCI Plaza' 23C, Ashutosh Chowdhury Avenue, Kolkatta-700019  
Website: [www.kanoriachem.com](http://www.kanoriachem.com) Email: [investor@kanoriachem.com](mailto:investor@kanoriachem.com)  
Tel.No.033-40313200 CIN : L24110WB1960PLC024910

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, the 10th August, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 1st quarter ended on 30th June, 2020. This intimation is also available on the website of the Company [www.kanoriachem.com](http://www.kanoriachem.com) and on the website of Stock Exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

**For Kanoria Chemicals & Industries Limited**  
Place : Kolkatta Sd/- N. K. Sethia  
Date : 27th July, 2020 Company Secretary

**NOTICE**

**GEOJIT**  
PEOPLE YOU PROSPER WITH

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 04, 2020 at the Registered Office of the Company to consider and approve, inter alia, the Un-audited Financial Results for the quarter ended 30.06.2020.

The notice is available on the website of the company ([www.geojit.com](http://www.geojit.com)) as well as on the website of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

**For Geojit Financial Services Ltd.**  
Sd/- Liju K Johnson  
Date : 28.07.2020 Place : Kochi Company Secretary

**Geojit Financial Services Ltd.**  
Reg. Office: 34/659-P, Civil Line Road, Padivatam, Kochi, Kerala - 682024.  
CIN: L67120KL1994PLC008403, Ph: 0484-2901000, Fax: 0484-2979695, Email: [mailus@geojit.com](mailto:mailus@geojit.com), [www.geojit.com](http://www.geojit.com).

**OASIS SECURITIES LIMITED**  
CIN : L51900MH1986PLC041499

**Regd Office:** Raja Bahadur Compound, Bldg No 5, 2nd Floor, 43 Tamarind Lane, Fort, Mumbai - 400 001 | Tel No: 022 - 40463500  
**Website :** [www.oasiscaps.com](http://www.oasiscaps.com) | **Email :** [admin@oasiscaps.com](mailto:admin@oasiscaps.com)

**NOTICE**

Pursuant to Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations, 2015; notice is hereby given that a meeting of Board of Directors will be held on Friday, July 31, 2020; inter alia, to consider and approve the following:

- 1) Audited Financial Statements for the year ended March 31, 2020
- 2) Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2020
- 3) Recommendation of dividend, if any.

The notice of board meeting is uploaded on the website of the company at [www.oasiscaps.com](http://www.oasiscaps.com) and also on the website of the Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

**For and on behalf of the Board**  
Sd/- Anil Kumar Bagri  
Place : Mumbai Director (DIN: 00014338)  
Date : 27.07.2020

**AARON INDUSTRIES LIMITED**  
(CIN: L31908GJ2013PLC077306)

Registered office : B-65 & 66, Jawahar Road No. 4, Udhoy Nagar, Udhana, Surat - 394210 Gujarat. Email : [info1@aaronindustries.net](mailto:info1@aaronindustries.net)  
Phone : 0261 - 2278410 website : [www.aaronindustries.net](http://www.aaronindustries.net)

**NOTICE TO MEMBERS**

The members of the Company are hereby informed that the Company has on 25<sup>th</sup> July, 2020 has completed the dispatch of Postal Ballot Notice vide email pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and MCA Circular No. 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, Circular No. 17/2020 dated 13<sup>th</sup> April, 2020 and Circular No. 22/2020 dated 15<sup>th</sup> June, 2020, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder on account of the threat posed by COVID-19" to members of the Company as on 17<sup>th</sup> July, 2020 (Cut-off date). This postal ballot e-voting facility, is being conducted to seek approval of members of the Company for (1) Migration of Listing / trading of Equity Shares of the Company from NSE SMEPlatform i.e. Emerge to Main Board of NSE; and (2) Alteration of the object clause of the Memorandum of Association of the Company.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Dhiren R. Dave, Practising Company Secretary as the Scrutinizer, for conducting the Postal Ballot only through the electronic voting process, in a fair and transparent manner.

Please note that there will be no dispatch of physical copies of notices or Postal Ballot forms to the members of the Company and no physical Ballot forms will be accepted by the Company as per above MCA circulars.

The Members who have not registered their e-mail addresses may temporarily get their e-mail addresses registered with the RTA, by clicking the link : <https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx> and follow the registration process as guided therein to receive copy of Postal Ballot notice and instruction for remote e-voting.

The members of the Company are requested to communicate their consent or dissent only through the remote e-voting system on or before 5:00 p.m. on 26<sup>th</sup> August, 2020.

The members of the Company are hereby informed and requested to take notice that:

- a) The Business as set out in aforesaid notice are to be transacted by the members through postal ballot remote e-voting system. The company is providing e-voting facility for voting by electronic means through e-voting platform of Central Depository Services (India) Limited ("CDSL"). The necessary instructions for remote e-voting have been set out in the said notice.
- b) The Company has completed dispatch of said Postal Ballot notice vide email on 25<sup>th</sup> July, 2020.
- c) The Postal Ballot remote e-voting will commence on Tuesday, 28<sup>th</sup> July, 2020 at 9:00 a.m. and ends on Wednesday, 26<sup>th</sup> August, 2020 at 5:00 p.m. During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date i.e. 17<sup>th</sup> July, 2020, may cast their vote only through remote e-voting. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.
- d) A Postal Ballot Notice is available on Company's website at [www.aaronindustries.net](http://www.aaronindustries.net) and CDSL's website [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com)
- e) In case of any queries connected with Postal Ballot remote e-voting, the members may contact at the designated email id [info1@aaronindustries.net](mailto:info1@aaronindustries.net) or may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) under help section or write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com)
- f) The result of the Postal Ballot remote e-voting will be announced by the Chairman of the Company on Friday, 28<sup>th</sup> August, 2020 and will be displayed on the website of the Company i.e. [www.aaronindustries.net](http://www.aaronindustries.net) and will be communicated to the National Stock Exchange of India Limited (NSE).

**Date : 27<sup>th</sup> July, 2020**  
**For Aaron Industries Limited**  
Sd/- Ankikumar Tank  
Company Secretary & Compliance Officer

**ICICI Prudential Asset Management Company Limited**  
Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness sessions across the country. Schedule for upcoming "Chat Show" webinar is as below:

Date	Time	For Registration
30 <sup>th</sup> July, 2020	4:00 PM to 5:00 PM	<a href="https://rb.gy/7jrauu">https://rb.gy/7jrauu</a>

**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**

**Zydus CADILA HEALTHCARE LIMITED**  
[CIN: L24230GJ1995PLC025878]

Regd. Office : Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Near Vaishnodi Circle, Khora (Gandhinagar), Sarkhej - Gandhinagar Highway, Ahmedabad - 382481.  
Web : [www.zyduscadila.com](http://www.zyduscadila.com) Telephone : +91-079-71800000, +91-079-48040000

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Board Meeting of Cadila Healthcare Limited will be held on August 5, 2020 to consider amongst others agenda items, the unaudited financial results for the quarter ended on June 30, 2020.

Notice is available on the website of the Company - [www.zyduscadila.com](http://www.zyduscadila.com) and on the website of BSE Limited - [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited - [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**For CADILA HEALTHCARE LIMITED**  
DHAVAL N. SONI  
Company Secretary

**SUMITOMO CHEMICAL INDIA LIMITED**  
(CIN: U24110MH2000PLC124224)

**Regd. Office:** Building No. 1, Ground Floor, Shant Manor CHS Ltd., Chakravarti Ashok 'X' Road, Kandivli (East), Mumbai - 400 101

**NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulations 29(1)(a) and 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, the 6th August, 2020, to consider inter alia, the standalone and consolidated unaudited financial results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at [www.sumichem.co.in](http://www.sumichem.co.in) and also on the websites of Stock Exchanges at <http://www.nseindia.com> and <http://www.bseindia.com>

**For Sumitomo Chemical India Limited (Pravin Desai)**  
Dated: 27<sup>th</sup> July 2020  
Place: Mumbai Vice President and Company Secretary

**IKAB SECURITIES & INVESTMENT LIMITED**  
CIN : L17100MH1991PLC059848

**Regd Office:** Raja Bahadur Compound, Bldg No.5, 2nd Floor, 43 Tamarind Lane, Fort, Mumbai - 400 001. | Tel No: 022 - 40463500  
**Website :** [www.ikabsecurities.com](http://www.ikabsecurities.com) | **Email :** [info@ikabsecurities.com](mailto:info@ikabsecurities.com)

**NOTICE**

Pursuant to Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations, 2015; notice is hereby given that a meeting of Board of Directors will be held on Friday, July 31, 2020; inter alia, to consider and approve the following:

- 1) Audited Financial Statements for the year ended March 31, 2020
- 2) Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2020
- 3) Recommendation of dividend, if any.

The notice of board meeting is uploaded on the website of the company at [www.ikabsecurities.com](http://www.ikabsecurities.com) and also on the website of the Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

**For and on behalf of the Board**  
Sd/- Anil Kumar Bagri  
Place : Mumbai Director (DIN: 00014338)  
Date : 27.07.2020

**HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED**

Registered Office: 17, Jamshedji Tata Road, Mumbai - 400 020  
Tel : 022 - 22863900 Fax : 022 - 22872992  
Website : [www.hindustanpetroleum.com](http://www.hindustanpetroleum.com) Email : [corphqo@hpcil.in](mailto:corphqo@hpcil.in)  
CIN : L23201MH1952GJ0108858

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Corporation will be held on Thursday, August 06, 2020 to consider, inter-alia, the Unaudited Financial Results of the Corporation for the First Quarter ended June 30, 2020.

The said notice can be accessed on the Corporation's website at <http://www.hindustanpetroleum.com>. Notice to this effect has also been given to NSE & BSE Ltd.

As communicated to the stock exchanges earlier, it is further informed that the Trading Window for dealing in securities of Hindustan Petroleum Corporation Limited is under closure from July 01, 2020 to August 08, 2020 for all 'Insiders' as per the Insider Trading code of the Corporation. The Insider Trading Code is available on the Corporation's website [www.hindustanpetroleum.com](http://www.hindustanpetroleum.com)

**Place : Mumbai**  
**Date : 27-07-2020**  
**V. Murali**  
Company Secretary

**VISHWARAJ SUGAR INDUSTRIES LIMITED**  
CIN: U85110KA1995PLC017730

Regd. Office: Bellad-Bagewadi, Taluka-Hukkeri, District - Belgaum - 591 305, Karnataka, India  
Phone: +91 8333-251251, Fax: +91 8333267211.  
email: [info@vsvil.co.in](mailto:info@vsvil.co.in), Website: [www.vsvil.co.in](http://www.vsvil.co.in)

**NOTICE**

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of Vishwaraj Sugar Industries Limited will be held on **Friday, 21st August, 2020 at 3:00 PM** at the Registered Office of the Company situated at Bellad Bagewadi, Taluk- Hukkeri, District Belgaum - 591305, Karnataka to transact the business as given in the Notice along with Explanatory Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 ("the Act"). Notice of the said AGM, E-Voting instructions etc., along with Annual Report for the financial year 2019-20 have been sent to the members of the Company on 28th July, 2020 in electronic mode. Please note that the Notice of AGM and Annual Report are available on the website of the Company, [www.vsvil.co.in](http://www.vsvil.co.in) for your reference.

The relevant documents referred to in the AGM notice are open for inspection at the registered office of the Company on all working days except Sunday and public holidays between 9.30 a.m. and 6.00 p.m. upto the day of Meeting.

Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering e-voting facility to its members in respect of all the items of business to be transacted at the AGM. The members may transact the said business through voting by electronic means. The Company has engaged Central Depository Services (India) Limited as the authorised agency to provide the e-voting facility.

The remote e-voting facility will commence on 18th day of August 2020 at 9:00 A.M and close on 20th day August 2020 at 05:00 PM (both days inclusive) and shall not be available thereafter. The remote e-voting shall not be allowed after the said date and time and the e-voting module shall be disabled for voting thereafter. During this period, only a person whose name is recorded in the Register of members as on the cut-off date, i.e., 14th August, 2020, shall be entitled to avail the facility of remote e-voting/voting at the AGM. The voting right of the members for e-voting and for physical voting at the meeting shall be in proportionate to their shareholding in the paid up equity share capital of the Company as on the said cut-off date.

Any person who acquired shares of the Company and become the members after the dispatch of the notice and holding shares as on cut-off date may cast their vote by remote e-voting or ballot form or at the meeting. However, if already registered with CDSL for remote e-voting then you can use existing User ID and Password for casting your vote. You may also approach the Company for required assistance in connection with generation of User ID / Password in order to exercise your right to vote.

Facility of voting through Physical Ballot shall be available at the AGM. Members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting. A member who has cast his / her vote by remote e-voting may participate in the AGM even after exercising his / her right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

The notice of the Annual General Meeting, e-voting instructions forming part of the Annual Report for the financial year 2019-2020 are available on the Company's website [www.vsvil.co.in](http://www.vsvil.co.in) and also on the website of CDSL, [www.cdslindia.com](http://www.cdslindia.com). Members are requested to refer to e-voting instructions contained in the 25th Annual Report of the Company, regarding the process and manner for e-voting by electronic means.

For any query or grievance, members may contact CDSL at Toll free No. 18002005533 or write an e-mail to [helpdesk.evoting@india.com](mailto:helpdesk.evoting@india.com) or contact Company Secretary at the registered office or call at 08333 251251 or you may refer to Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) under 'help' section.

**For VISHWARAJ SUGAR INDUSTRIES LIMITED**  
Date: 25.07.2020 Sd/- NIKHIL U KATTI  
Place: Bellad Bagewadi. Managing Director

**PUNJAB CHEMICALS AND CROP PROTECTION LTD.**  
CIN: L24231PB1975PLC047063

Regd. Office: Milestone-18, Ambala Kalka Road Vill. & P.O. Bhankarpur, Derabassi, Dist. SAS Nagar, Mohali (Punjab) - 140201  
Tel No: 01762-280086, 522250, Fax No: 01762-280070  
Email: [info@punjabchemicals.com](mailto:info@punjabchemicals.com); web: [www.punjabchemicals.com](http://www.punjabchemicals.com)

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, the 12th August, 2020 through Audio-Visual means as per the notification issued by Ministry of Corporate Affairs dated 19th March, 2020, inter-alia, for consideration and approval of the Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the first quarter ended 30th June, 2020.

The intimation contained in this notice is available on the Company's website at [www.punjabchemicals.com](http://www.punjabchemicals.com) and also on the website of BSE Ltd. ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the National Stock Exchange of India Ltd. ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

**For PUNJAB CHEMICALS & CROP PROTECTION LTD.**  
Sd/- PUNIT K ABROL  
SR. V.P. (FINANCE) & SECRETARY

Date: 27th July, 2020  
Place: Derabassi

**LEMON TREE HOTELS LIMITED**  
(CIN: L74899DL1992PLC049022)

**Regd. Off.:** Asset No. 6, Aerocity Hospitality District, New Delhi-110037  
Tel. +91-11-4605 0101; Fax +91-11-4605 0110  
Email: [sectdept@lemontrreehotels.com](mailto:sectdept@lemontrreehotels.com)  
Website: [www.lemontrreehotels.com](http://www.lemontrreehotels.com)

**NOTICE**

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, August 6, 2020, inter alia, to consider and approve, the Unaudited Financial Results of the Company, both on Standalone and Consolidated basis, for the quarter ended June 30, 2020

This information is also available on the website of the Company at [www.lemontrreehotels.com](http://www.lemontrreehotels.com) and on the Stock Exchanges where the shares of the Company are listed at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For Lemon Tree Hotels Limited**  
Sd/- Nikhil Sethi  
Group Company Secretary & GM Legal & Compliance Officer

Date: July 27, 2020

**PRISM JOHNSON LIMITED**  
CIN : L26942TG1992PLC014033

Registered Office : 305, Laxmi Niwas Apartments, Ameerpet, Hyderabad - 500 016  
Phone: +91-40-23400218; Fax: +91-40-23402249  
e-mail : [investor@prismjohnson.in](mailto:investor@prismjohnson.in); website : [www.prismjohnson.in](http://www.prismjohnson.in)  
Corporate Office : Rahejas, Main Avenue, V. P. Road, Santacruz (West), Mumbai - 400 054

**NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of **PRISM JOHNSON LIMITED** will be held on Thursday, August 13, 2020, to approve, inter alia, the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2020.

This intimation is also available on the websites of BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and NSE ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) where the Company's securities are listed and shall also be available on the website of the Company [www.prismjohnson.in](http://www.prismjohnson.in).

By order of the Board of Directors,  
**For Prism Johnson Limited**  
Aneeta S. Kulkarni  
Company Secretary

Date : July 27, 2020

**Tuni Textile Mills Limited**  
CIN : L17120MH1987PLC043996

Regd. Office : 6371, Dadiseth Agary Lane, 3rd Floor, Kalbadevi Road, Mumbai-400 002  
Email : [info@tunitextiles.com](mailto:info@tunitextiles.com), Web : [www.tunitextiles.com](http://www.tunitextiles.com)  
Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2020  
Rs. in Lakhs

Sr No.	PARTICULARS	Quarter ended 31st March 2020 Audited	Quarter ended 31st March 2019 Audited	Year Ended 31st March 2020 Audited	Year Ended 31st March 2019 Audited
1	Total Income from Operations (Net)	789.08	1,189.35	2,582.57	3,517.63
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1.32	1.13	(11.22)	7.40
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(15.10)	1.00	(30.36)	15.87
4	Total Comprehensive Income (after tax)	(16.44)	1.51	(30.15)	16.61
5	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	1,306.31	1,306.31	1,306.31	1,306.31
6	Other Equity			(100.51)	(70.36)
7	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of Rs. 1/- each (continuing and discontinued operations)	(0.012)	0.001	(0.023)	0.012
(i)	a) Basic	(0.012)	0.001	(0.023)	0.012
	b) Diluted	(0.012)	0.001	(0.023)	0.012

Note:  
1. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended 31st March 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31st March 2020 is available on the Company website [www.tunitextiles.com](http://www.tunitextiles.com) and on the Stock Exchange website i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For Tuni Textile Mills Limited**  
Sd/- Narendra R. Sureka  
Managing Director

Date : July 24, 2020

**Invitation for submitting Expression of Interest ("EOI") for debt resolution of Reliance Commercial Finance Limited**

Reliance Commercial Finance Limited ("RCFL" or "Company") is a part of Reliance Capital group and is 100% subsidiary of Reliance Capital Limited ("RCL"). RCL, formerly known as Reliance Glits Ltd was incorporated on August 17, 2000 and subsequently in May 2009 was registered with the Reserve Bank of India ("RBI") as a non-banking financial company ("NBFC") without accepting public deposits. The commercial finance business of RCL has been demerged into its wholly owned subsidiary viz. RCFL w.e.f. April 1, 2016. RCFL offers a wide range of financial products which include small and medium enterprises loans, loans against property, infrastructure financing, agriculture loans and supply chain financing, micro financing, vehicle loans and construction finance.

A consortium of lenders led by Bank of Baroda (the "Lenders") are desirous of seeking resolution plans (the "Resolution Process") from eligible bidders having adequate technical and financial capability, in respect of the Company under the auspices of the Reserve Bank of India Circular on Prudential Framework for Resolution of Stressed Assets (RBI/2018 19/2013) DBR.No.BPBC.45/21.04.048/2018 19) dated June 7, 2019 ("RBI Circular"). Deloitte Touche Tomhatsu India LLP has been appointed by the Lenders as process advisor ("Process Advisor") for the Resolution Process, and has been authorized by the Lenders to issue this invitation.

Interested parties may refer to the relevant details for the expressions of interest submission process uploaded on the website of Bank of Baroda ([www.bankofbaroda.co.in](http://www.bankofbaroda.co.in)). The Participants submitting the EOI must ensure that they do not suffer from any ineligibility under the provisions of Section 29A or any other provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016. The Non-Disclosure Agreement ("NDA") has been uploaded on the website of Bank of Baroda ([www.bankofbaroda.co.in](http://www.bankofbaroda.co.in)), post execution of which, interested shortlisted participants may be allowed access to the data room for commencing due diligence.

The last date for submission of EOI is August 11, 2020 by 5:00 PM IST. Participants may also note that necessary approvals from RBI/ relevant courts and tribunals may be required for implementing approved resolution plan(s).

For all updates, amendments, modifications, corrigendum and information in relation to the Resolution Process, please visit the website ([www.bankofbaroda.co.in](http://www.bankofbaroda.co.in)) on a regular basis.

For any clarifications, please contact [inproreform@deloitte.com](mailto:inproreform@deloitte.com) with a subject line "RCFL - Clarification on EOI"

**Note**

This advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment on the part of the Process Advisor/ Lenders. The Process Advisor/ Lenders reserve the right to withdraw/suspend/modify the Resolution Process or any part thereof, to accept or reject any/all offer(s) at any stage of the process or to vary any terms without assigning any reasons without any liability. This advertisement is not an offer document.

**Disclosures**

This Resolution Process is being initiated by Lenders of RCFL who are signatories to the Inter Creditor Agreement dated July 6, 2019 ("ICA") and are governed by the RBI Circular. The Lenders comprise approximately 91% (Ninety One per cent) of the outstanding debt of RCFL as on July 6, 2019. The remaining lenders to RCFL comprise of mutual funds, pension funds and others, and consent of such lenders may also be required in relation to the implementation of approved resolution plan(s), depending on the terms of their underlying contracts.

**CAPITAL INDIA FINANCE LIMITED**  
Corporate Identity Number (CIN): L74899DL1994PLC128577  
Regd. Office: 2nd Floor, DLF Centre, Sansad Marg, New Delhi - 110001, Ph.No. (011)-4954 6000  
Corporate Office: A-1402, One BKC, 14th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400054 | Ph. No. (022)-4503 6000  
Website: [www.capitalindia.com](http://www.capitalindia.com) | Email ID: [secretarial@capitalindia.com](mailto:secretarial@capitalindia.com)

**NOTICE OF BOARD MEETING**

NOTICE is hereby given, pursuant to the applicable provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Capital India Finance Limited ("Company") is scheduled to be held on Friday, July 31, 2020 through video conferencing to inter alia consider and approve the Un-audited financial results of the Company (both on standalone and consolidated basis), for the quarter ended on June 30, 2020.

Information in this regard is also available on the Company's website [www.capitalindia.com](http://www.capitalindia.com) and may also be accessed from BSE Limited's website [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For Capital India Finance Limited**  
Sd/- Rachit Malhotra  
Company Secretary & Compliance Officer  
Membership No.: A39894

Place: New Delhi  
Date: July 28, 2020

**Eris**  
**ERIS LIFESCIENCES LIMITED**

Regd. Office: 8<sup>th</sup> Floor, Commerce House - IV, Prahladnagar, 100 FL Road, Ahmedabad GJ 380015  
Email: [compliance@erislifesciences.com](mailto:compliance@erislifesciences.com); Website: [www.eris.co.in](http://www.eris.co.in)  
Tel: +91 79 3045 1000 Fax: +91 79 3017 9404  
CIN: L24232GJ2007PLC049867

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, **NOTICE IS HEREBY** given that a Meeting of the Board of Directors of **Eris Lifesciences Limited** ("the Company") is scheduled to be held on Tuesday, 04<sup>th</sup> August, 2020, to inter alia, consider and approve the standalone and consolidated unaudited financial results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2020.

The said Notice and further details, if any may be accessed on the Company's website at [www.eris.co.in](http://www.eris.co.in) and may also be accessed on website of the stock exchanges where the shares of the Company are listed, i.e. BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

**For Eris Lifesciences Limited**  
Sd/- Milind Talegaonkar  
Company Secretary & Compliance Officer  
Mem. No. A26493

Date : 27<sup>th</sup> July, 2020  
Place : Ahmedabad

**Himadri Speciality Chemical Ltd**  
CIN: L27106WB1987PLC042756

Regd. Office: 23A, Netaji Subhas Road, 8th Floor, Kolkatta- 700 001  
Corp. Office: 8, India Exchange Place, 2nd Floor, Kolkatta- 700 001  
Ph No: 91-033-22309953/ 22304363 Fax: 91-033-22309051,  
Website: [www.himadri.com](http://www.himadri.com)

**NOTICE**

**Sub: Transfer of Equity shares to Investor Education and Protection Fund**  
NOTICE pursuant to Section 124(6) of Companies Act, 2013 read with rule 6(3)(a) of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 is hereby given that the equity shares of the Company in respect of which dividends remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and protection Fund as established by the Central Government in terms of Section 125(1) of the Companies Act, 2013.

We further inform that the dividend for the financial year ended 31 March 2013 declared at the Annual General Meeting held on 23 September 2013, is due to be transferred to IEPF Authority on 29 October 2020, after expiry of the period of seven years. The amount of unpaid dividend for the year ended 31 March 2013 and onwards is lying in separate banking accounts for the respective years.

**NOTICE IS FURTHER GIVEN** that those members who has not claimed dividend for the year ended 31 March 2013 and onwards, if any, are being provided an opportunity to claim such dividend by sending a letter under their signature along with one cancelled cheque/Bank details, claiming the amount of unpaid dividend, so as to reach with the Company's Registrar & Share Transfer Agent, M/s S.K. Infosolutions Pvt. Ltd. 34/1A, Sudhir Chatterjee Street, Kolkatta - 700 006 on or before 28 October 202